Sharda Cropchem Limited

Tel.: +91 22 66782800 FAX: +91 22 66782828 / 66782808 E-mail: office@shardaintl.com pashrathlal Joshi Road, Vile Parle (W),





E-mail : office@shardaintl.com Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India. www.shardacropchem.com

29th December, 2023

To,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051	BSE Limited Phiroze Jeejeebhoi Tower, Dalal Street, Mumbai – 400 001
Trading Symbol: SHARDACROP	Scrip Code: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of notice related to transfer of dividend and equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund.

We hereby inform that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('said rules'), as amended from time to time, the second Interim Dividend declared for the financial year ended 31st March, 2017, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund ('IEPF') on or before 26th May, 2024. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account of IEPF Authority.

The same was published in the following newspapers on 29th December, 2023:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Request you to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SHARDA CROPCHEM LIMITED

JETKIN GUDHKA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: as above

→ THE ECONOMIC TIMES | MUMBAI | FRIDAY | 29 DECEMBER 2023 | WWW.ECONOMICTIMES.COM

We Need to Execute Flawlessly and with Speed, Tata Chief Tells Staff

The next decade will belong to cos who excel in giving customers excellent experiences, he said

Mumbai: Tata group will have to ≣prioritise execution, customer satisfaction and use technology Eespecially AI in 2024, said Tata Sons chairman N Chandraseka-∞ ran in his new year message to employees. "Now that we know what we have to do, and our plans □ have momentum, we need to think hard about how we can execute

flawlessly and with speed." The next decade will belong to companies who excel in giving customers excellent experien-Eces, he said, "With our growing → "footprint in consumer busines- pany to appoint an AI champion." N-India, Tata Motors or Titan. tionally and socially. Brand Tata must be recognisable



to adopt, or adapt to, technology. We need to shape it, and make it. This New Year, I urge each comises, we have to bring empathy to to proactively pursue the beneevery interaction—be that in Air fits of AI—economically, opera-

across all companies. And our for more disruption and volatility ≟group's aim should not be merely in 2024 as the complexity of global

LEVERAGING AI

This New Year, Lurge each company to appoint an Al champion to proactively pursue the benefits of AI

N CHANDRASEKARAN Chairman, Tata Sons

governance will reach new heights as the world finds new rules to protect data privacy, curb inflation, reduce carbon emissions and perceptions of AI risk, he said. "Geopolitics is also a potential source of volatility. 2024 is a year The group must also be prepared of elections, with 40 nations heading to the polls."

The world faced an array of des-

tabilising trends, from escalating geopolitical tensions to the mass adoption of generative AI to the ever-accelerating push toward sustainability. "Some of these trends have been welcome; others much less so. But all of them have made the rules and processes governing our world trickier to navigate-and all of them have added to the pressure to adapt," he said

Our group performed admirably in 2023 and its transformation--following the principles of Simplification, Synergy, Scale, Sustainability, Supply Chain and AI-has progressed well. "There are too many successes to list here. We also celebrated Tata Technologies' historic IPO, and the announcement of new gigafactories-exciting moves that I am confident will bring resilient growth for decades to come," he said.

RIL will be Among World's Top 10 Cos, Says Mukesh Ambani

Mumbai: Oil-to-telecom conglomerate Reliance Industries (RIL) will be among the world's top 10 business conglomerates, chairman Mukesh Ambani said on Thursday. Ambani however, did not give a timeline for the same.

"We are known for disrupting the market through constant innovation and reinvention," Ambani said while addressing employees on Reliance Family Day, the birthday of group founder Dhirubhai Ambani.

He added that his oil-chemicals-telecom conglomerate is aiming to secure its place among global leaders in digital data platforms and artificial intelligence (AI) adoption.

"As India races ahead to become the world's third-largest economy, an unprecedented opportunity awaits Reliance. Reliance can and Reliance will ... grow to be among the top 10 business conglomerates of the world. For this, we need to be laser-



focused on three things," he said. RIL is building giga-scale factories for its new energy businesses. In 2023 the company also forayed into financial services.

"We have shown the courage to set the bar high and the ability to jump even higher to create new records. This is how Reliance has achieved perennial growth," Ambani said. Reliance is India's largest corporation by market capitalization. Ambani said his three key messa-

ges for the new year are to consoli-

new records MUKESH AMBANI Chairman, Reliance Industries date Reliance's place among global = leaders in digital data platforms and AI adoption, consolidate its place among global leaders in talent enrichment, and secure its pla-

SETTING THE BAR HIGH

We have shown the cou-

rage to set the bar high

and the ability to jump

even higher to create

tional culture. "In the era of digital platforms, data has become a new factor of production along with talent and money. We need to be at the forefront of using data, with AI as an enabler for = Q achieving a quantum jump in productivity and efficiency," he said.

Govt Explores Global - Partnerships to Boost **Local Production of EVs**

Govt in talks with stakeholders to formulate a new policy for EVs

New Delhi: The government is in talks with domestic and foreign stakeholders to formulate a policy to boost local production of electric vehicles (EVs) and is looking to bring in potential investors from countries such as Germany, the UK and South Korea, an official said Thursday. "Talks are underway and we aim to bring all countries on

N_board," the official said amid reports that India is in talks with EV major Tesla for establishing its manufacturing =base in the country. The official said the policy for EVs will also aim to benefit

the Indian auto sector.



Tender Id. No.

PR 314496 State Highway

Authority of Jharkhand(23-24).D

"Consultations on new EV policy to boost investment and manufacturing is underway," the official said, adding that the policy should be for everyone. The Department for Promotion of Industry

and Internal Trade has been holding high-level discussions to put in place a scheme for subsidising electric four-wheeler makers Inked to investments made by these companies for produ-

Ecing vehicles in the country. Commerce and industry minister Piyush Goyal had last ≣month said that Tesla Inc, the world's most valued automo-Etive company, plans to double its component imports from -India. In September, he had said that Tesla was aiming to source components worth up to \$1.9 billion from India this

Eyear, having bought \$1 billion of components last year. The EV manufacturer, the world's ninth largest company by market capitalisation, is keen to sell its cars in the country -but the government has not accepted its demand for lower du-Eties and has instead suggested Tesla manufacture locally.

Tesla wanted a 40% import duty on fully assembled electric cars against the current rate of 60% applicable on those vehicles priced below \$40,000 and 100% on those above that threshold. It has factories in China, Germany, the US, Canada, Mexico and the Netherlands.

STATE HIGHWAYS AUTHORITY OF JHARKHAND
Government of Jharkhand

FOR Name of Work: Construction of Four Lane Bridge over Barakar River at Barbendiya (Nirsa) on Jamatara-Nirsa road in the state of Jharkhand.

Tender Reference no.- SHAJ/Proc/HL Bridge Brakar river /2023 - 2023_SHAJ_78160_1

The following modification is being made hereby in the bidding

The rest Terms & Conditions will remain unchanged.

SC

SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West),

Mumbai - 400 056; Tel. No.: 022 6678 2800; Email ID: co.sec@shardaintl.com

Website: www.shardacropchem.com

TRANSFER OF DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund

Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('said rules'), as

credited to the Investor Education and Protection Fund ("IEPF") on or before 26" May,

seven consecutive years will also be transferred by the Company to the demat account

The Company has sent communication to all the concerned shareholders whose

encash the unclaimed dividend on or before 31" March, 2024 by sending a letter under

the signature to KFin Technologies Limited ('KFintech'), Unit: Sharda Cropchem

Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032, Telangana, email

einward.ris@kfintech.com Tel: 91-40-6716 1606. The full details of the concerned

shareholders have been uploaded on the website of the Company at

Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District

shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid rules, requesting them to

2024. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for

amended from time to time, the second Interim Dividend declared for the financial year ended 31" March, 2017, which remained unclaimed for a period of seven years will be

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the

Last date of Request for BID Document: 08.01.2024 upto

Opening of Technical BIDs at venue: 09.01.2024 at 12:30 PM

BID Due Date : 08.01.2024, upto 12:30PM

(Deendayal Nagar, Near N. H. Division, Booty Road, Ranchi, Pin-834008) E-mail: membertechnical.shaj3@gmail.com

CORRIGENDUM-2 Date: 27.12.2023

- PR 311580(State Highway Authority of Jharkhand) 23-24(D)

Member (Technical)

State Highways Authority of Jharkhand

Mumbai: Sterlite Power has acquired Neemrana II Kotputli Transmission, a special purpose vehicle (SPV) for a 250-km long transmission corridor for green energy in Rajasthan,

Corp (PFC). The project was awarded to Sterlite Neemrana II with Power through the tariff-based competitive bidding (TBCB) process in November 2023. The company, through the SPV, will build the project on a BOOT (build, own, operate, transfer) basis for 35 years. This is Sterlite Power's twentieth power transmission project in India under the TBCB pro-

Through SPV, co to set

up and manage green

energy project for 35

years on a BOOT basis

Our Bureau

from PFC Consulting, a wholly ow-

of projects under management. "Enabling part of 7.7 GW of green March 2023,

cess. With this, it now has ₹14,000 crore

power flow, the Neemrana II Kotputli Transmission project is another vital cog in the machine that will accelerate the nation's transition to a sustainable future," said Pratik Agarwal,

Sterlite Power Acquires Neemrana II

managing director of Sterlite Power. "These green energy evacuation projects are aligned with our core purpose to enable access to reliable power while minimising the impact on climate change," he added.

The project will require development of two integral components - a 6,000 MVA, 765/400kV substation at Neemrana; and 400 kV transmission lines spanning 250 kilometres, one connecting Neemrana with existing Kotputli substation, and another LIned subsidiary of Power Finance LO (line-in line-out)

> corridor connecting Gurgaon and Sohna existing Gurgaon-Sohnaline. Sterlite Power had

won its first green energy project in Rajasthan – Fatehgarh III Beawar Transmission

Transmission Project from PFC **Tata Power Buys Raj Power Project**

Mumbai: Tata Power on Thursday said it has acquired a 100% equity stake in a special purpose vehicle that is meant to build, own, operate and transfer electrical power transmission systems between Bikaner and Neemrana in Rajasthan. The acquisition of Bikaner III Neemrana II Transmission was completed on Wednesday for ₹18.6 crore, Tata Power said.—Our Bureau

MUMBAI RAILWAY VIKAS CORPORATION LTD.

2 " Floor, Churchgate Station Building, Mumbai-400 020

Notification No.MRVC/E/PE/5/2023 Dated 27.12.2023

Mumbai Railway Vikas Corporation Ltd. invites application for

engagement as Project Engineers (Electrical) & Project

Engineers (Signal & Telecom.) on contract basis from

engineering graduates (BE/B.Tech.). Last date for submission

of application by mail is 25.01.2024. For further details, please

visit website https://mrvc.indianrailways.gov.in. Corrigendum,

if any, will be posted on the website only.

Foxconn Invests ₹461 cr in **Precision Engg Project**

Our Bureau

Bengaluru: Taiwanese electronics manufacturing services major Foxconn has infused \$55.29 million (₹461 crore) in Bengalurubased Foxconn Precision Engineering, a regulatory filing showe'd. Foxconn Precision Engineering was incorporated about six months ago. The company has made the investment through its

Foxconn Singapore has acquiredabout 46,08,76,736 shares at ₹10 each, amounting to around \$55.29 million (₹460.87 crore), according to the filing.

Singapore subsidiary, Foxconn

Singapore.

In July, Foxconn had proposed to set up a ₹8,800-crore supplementary plant to its unit at the Devanahalli Information Technology Investment Region in Karnataka. It has also bought 300 acres in the area. On March 20, the Karnataka go- E

vernment signed a me- 🗄 morandum of understanding (MoU) with 3 Foxconn, where the E company committed to investing in a mobile manufactu-

ring unit that would provide = employment opportunities for 50,000 people in the first phase, and one lakh employment oppor- E tunities within the state in the next ten years.

Data Warehouse Department, State Bank of India, Global IT Centre, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 CORRIGENDUM - 1

With reference to the notice No: SBI/GITC/Data Warehouse/2023/

2024/48 dated 08.12.2023 for inviting Express of Interest (EOI) for Procurement of Integrated Solution for Data Lake and Data Warehouse, Bank has issued a Corrigendum-01 on 27.12.2023. For details, please visit 'Procurement News' at https://bank.sbi and e-Procurement agency portal https://etender.sbi/SBI/

Place: Navi Mumbai **Deputy General Manager**

Date: 29.12.2023

(Data Warehouse Department)

-8

-2

_ 40

-4

-0

-0

0

IN THE HON'BLE HIGH COURT OF M.P., JABALPUR ORIGINAL JURISDICTION IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 1956

IN THE MATTER OF M/S. ENBEE PLANTATIONS LTD. (IN-LIQN.) Company Petition No. 03/2003

e- AUCTION SALE NOTICE

In pursuant to the orders dated 08/11/2023 of the Hon'ble High Court of M.P. Jabalpur, e- tenders are invited in respect of sale of the following assets/properties of the company (In-Liqn.) on "AS IS WHERE IS AND WHATSOEVER THERE IS BASIS" from the prospective buyers:-

Lot No.1- Land & Trees situated at Khasra no. 22/1, 50/2, 50/3,50/4 at

illage Khandawad, tehsil-Budhni, Dist. Sehore (M.P) Lot No. 2- Office Premises at 201- E, Poonam Chamber, 2nd Floor, A-

Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai (MH.) Lot No.3- Bungalow situated at MIG House no.202, E-7, Arera Colony,

The detail of Reserve Price and EMD are as under:-

Lot No.	Description of Assets	Reserve Price (Amount)	EMD (Amount)
Lot No. 1	Land & Trees situated at Khasra no. 22/1, 50/2, 50/3,50/4 at village Khandawad, tehsil-Budhni, Dist. Sehore (M.P) having agriculture land admeasuring 21,226 Ha.	90,00,000/-	9,00,000/-
Lot No. 2	Office Premises at 201-E, Poonam Chamber, 2nd Floor, A-Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai (MH.) having built up area 119.15 Sq.Mtr.	5,29,00,000/-	52,90,000/-
Lot No. 3	Bungalow situated at MIG House no.202, E-7, Arera Colony, Bhopal (M.P.) having	88,00,000/-	8,80,000/-

Inspection of the above assets/properties of Lot No.1 will be held on 10/01/2024 between 11:00 A.M. to 4:00 P.M. Inspection of the above assets/properties of Lot No. 2 will be held on 11/01/2024

between 11:00 A.M. to 4:00 P.M. Inspection of the assets/properties of Lot No. 3 will be held on 05/01/2024 between 11:00 A.M. to 4:00 P.M. At the time of taking inspection of the aforesaid

assets/properties of the company (In-Lign.) all the interested buyers are requested to follow the advisory issued by the District Administration of the area in respect of spread of COVID-19, in the interest of their own well-being and in public interest. In order to participate in on-line e-auction, tenderers have to pay (per lot) a nor refundable e-auction participation fee of Rs. 1000/- (Rupees One thousand only) in the

account of "e-Auction of Assets by the Official Liquidator" Current Account No 0212002100247959, Puniab National Bank, Sitlamata Bazar Branch, Indore, Branch Code-021200, RTGS/ NEFT/ IFS Code PUNB0021200 and same may be made by 18.01.2024 till 06.00 PM. The tenderers should submit their online offer through the website

https://olauction.enivida.com.

For details/help/procedure/online training about the e-auction the prospective bidders may contact the service provider on Customer Care number of e-Nivida Team - +91-11 49606060, Sh. Aakash Kumar:-9355030614,Sh Sitesh ranjan:-8448288992, Sh Navneet Mishra- M-9355030630, Sh. Amrendra Kumar - M-8448288980, Sh. Abhishek Kumar-M-9355030617.

ii. After successful e-auction, an amount of Rs.30,000/- each for Lot 1, 2 and 3 will be charged by e-auction agency-M/s RailTel Corporation of India Ltd. from successful

 ii. The EMD amount (Interest free) should be deposited by way of NEFT/RTGS in the account of "e-Auction of Assets by the Official Liquidator", Current Account No. 0212002100247959, Punjab National Bank, Sitlamata Bazar Branch, Indore, Branch Code-021200, RTGS/NEFT/IFS Code PUNB0021200. The last date for submission of online offer along with EMD tender fee with supportive documents is

The official Liquidator shall not be held responsible for the problem of internet connectivity, network problem, system crash down, power failure and such reason. The e-auction will be conducted through the website https://olauction.enivida.com on 24/01/2024 between 1.00P.M to 3.00 P.M. with auto time extension of 10 minutes each time if the bid is made in the Last minutes before close of e-auction till sale i concluded.

This Sale is subject to confirmation by the Hon'ble High Court of M.P., Jabalpur. xii. This Sale Notice be treated as notice to the secured creditors / unsecured creditors. contributories. Central & State Government authorities/bodies and all other parties

having interest in the matter of company (In-Lign.). xiii. The details of property of the Company (in-Liqn.) is mentioned in valuation report filed before Hon'ble High Court of MP, Jabalpur. The prospective buyer should also peruse the valuation report etc. in detail by visiting the office of the Official Liquidator, Indore on any working day between 2.00 PM to 3.00 PM from date of advertisement to date of inspection as above and may also verify the relevant Revenue records/ location map directly from the Revenue Authorities, if any, so required so as to fully satisfy themselves before participating in the proposed e-auction. No contention of any kind it any, shall be entertained by the Official Liquidator in this regard in future. ov. The other details of above e-auction along with Terms and Conditions of sale are

available in the website https://olauction.enivida.com. cy. The Terms and Conditions herein above may be relaxed / rescinded / stipulated further

by Hon'ble High Court /Official Liquidator anytime.

Date: 27/12/2023 Place: INDORE (M.P.) Phone: 0731-2710051 (VYOMESH SHETH, ICLS) OFFICIAL LIQUIDATOR

15

16

18

17

19

20

21

Sanjiv Puri

RC Bhargava

Sabyasachi

Arvind Panagariya

V Kamakoti

Roshni Nadar Malhotra

Prashant Jain

Bibek Debroy

Devina Mehra

Harmanpreet Kaur

Sangita Reddy

Ajit Isaac

ChatGPT

Prashanth Prakash

Campbell Wilson

Pirojsha Godrej

Monika Shergill

Ashwini Vaishnav

Sameer Mehta

Kumar Birla

Amitabh Kant

K Krithivasan

26

Hemendra Kothari

Shailesh Chandra

24 Indian icons share their predictions for 2024. Pick up a copy of The Economic Times on January 1, 2024.

THE ECONOMIC TIMES

29

30

31

28

http://shardacropchem.com/unclaimed-unpaid-dividend.html whose shares are liable to be transferred to IEPF Authority as per the aforesaid Rules. If any valid claim is not received by KFintech by that date, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF Authority. The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed to the Company at its registered office along with requisite documents enumerated in form

IEPF-5.

Date: 28" December, 2023

Company's Registrar and Share Transfer Agent i.e. KFintech at the details mentioned By order of the Board of Directors Place : Mumbal

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the

Jetkin Gudhka **Company Secretary**

HIGH COURT OF MADHYA PRADESH, INDORE 1ST FLOOR, OLD CIA BUILDING, OPP. GPO, RESIDENCY AREA, INDORE (M.P) 11 12 13 14 15 16 17

सरकारला खाली खेचा

इंग्रजांच्या हुकुमशाहीच्या विरोधात

महात्मा गांधी यांनी १९२० साली

नागपुरातूनच नारा देत याविरोधात

जनतेला एकत्र केले होते. आता पुन्हा

एकदा हुकुमशाही मानसिकतेच्या

5-12

'जनतेने भुलू नये'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नागपुर

'दहा वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर =देशात वेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, =कामगारांच्या समस्या, अर्थव्यवस्थेपुढील 📜 संकटे असताना या मुह्यांकडे दुर्लक्ष इकरून भाजपकडून मंदिर, भजन अशा इमुद्यांना महत्त्व देण्यात येत आहे. **∞**ंमात्र, असे असले तरी जनतेने याला ≟भुलण्याची गरज नाही,' असे आवाहन **ेकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन** ॒खर्गे यांनी गुरुवारी काँग्रेसच्या १३९व्या 🖃 स्थापनादिनानिमित्त आयोजित महारॅलीत 🕇 - केले. या वेळी त्यांनी मराठीत भाषण

खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई, वेरोजगारी, केंद्र सरकारकडून नोकर भरतीला लावलेला ब्रेक आदींवरून टीका केली, भाजपने देशातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी काहीच केले नसल्याचा आरोप करीत खर्गे म्हणाले, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण झाले, तर कुटुंवाचा विकास होऊ शकतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या निर्भर वनवल्यास ती मलांचे पालनपोषण योग्यप्रकारे करू शकते. यासाठी काँग्रेसने न्याय योजना



महिला येऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हाच यामागचा उद्देश असल्याचे सांगत सत्तेत आल्यास आम्ही योजना राववू, अशी

'संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४७ खासदारांना निलंवित करून कायदे मंजुर करून घेतले ही

घोषणा करीत महिला सक्षमीकरणाचा

लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमानणाऱ्या भाजप व मोदींना धडा शिकवा,' असे आवाहनही खर्गे यांनी या वेळी केले. 'संविधानाने महिला, गरीन, मागास समाजाला अधिकार दिले. भाजप हे अधिकार हिरावन घेत आहे. काँग्रेस पक्ष फुले, शाहु, आंवेडकरांच्या विचारधारेवर चालतो; तर मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालतात. या विचारधारेमुळे देशाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही

विचारधारा संपुष्टात आणली नाही, तर

सरकारला सत्तेतृन घालवत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केले.

देशाला याची मोठी किंमत चकवावी

लागेल,' असेही खर्गे म्हणाले.

शारदा क्रॉपकेम लिमिटेड

CIN: L51909MH2004PLC145007 नोंदणीकृत कार्यालय: प्राईम बिझनेस पार्क, दशरधलाल जोशी मार्ग, विलेपार्ले (पिक्रम) मुंबई ४०००५६; **दुरध्वनी क्र**.: ०२२ ६६७८ २८००; **इमेल: co.sec@shardaintl.com** वेबसाईट: www.shardacropchem.com

 $\mathbf{S}(\mathbf{C})$

१०० दिवस पक्षासाठी द्या

मोदी सरकारला सत्तेतून खेचायचे

असेल तर काँग्रेसच्या प्रत्येक

कार्यकर्त्याने निष्ठेने पक्षाचे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील

१०० दिवस महत्त्वाचे आहेत. प्रत्येक

कार्यकरपोना त्यांच्या कुटुंवियांपासून

या काळासाठी सुटी घेऊन 'केवळ

पक्षसेवा हीच देशसेवा' असल्यासारखे

काम करण्याचे आवाहन तेलंगणचे

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले.

कंपनीचे समभाग व लाभांशाचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये हस्तांतरण बाद्वारे सुचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') चे कलम १२४ (६) च्या तरतुदी सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण हस्तांतरण, परतावा) नियम, २०१६ ('उक्त नियम'), वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, यांच्या अनुषंगाने ३१ मार्च, २०१७ रोजी समाप्त आर्थिक वर्षासाठी घोषित केलेला दुसरा अंतरिम लामांश ज्यावर सलग सात वर्षे दावा करण्यात आलेला नाही, दिनांक २६ मे, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये ('आयईपीएफ') जमा करण्यात येणार आहे. सलग सात

वर्षे ज्या समभागांवरील लाभांश प्रदान झालेला नाही किंवा त्यावर दावा करण्यात आलेला नाही असे

संबंधित समभागदेखील कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यामध्ये हस्तांतरित

उपरोक्त नियमांनुसार, ज्यांचे समभाग आयईपीएफ मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांशी कंपनीने संपर्क साधून त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('केफिनटेक'), विभाग: शारदा क्रॉपकेम लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं ३९ – ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपङ्गी गंडल, हैद्राबाद – ५०० ०३२, तेलंगगा, इमेल: <u>einward.ris@klintech.com</u>, दूरध्वनी क्र. ९१–४०–६७१६ १६०६ येथे पाठवून दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी आपल्या दावा न केलेल्या लाभांशाचे रोखीकरण करावे अशी विनंती केली आहे. उपरोक्त नियमांनुसार, ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या संकेतस्थळावर http://shardacropchem.com/ unclaimed-unpaid-dividend.html येथे अपलोड करण्यात आले आहेत. केफिनटेक यांना सदर तारखेपूर्वी कोणताही वैथ दावा प्राप्त न झाल्यास, कायद्याच्या उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने, कंपनी असे समभाग व लामांश आयर्डपीएक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल.

समभाग व दावा न केलेले लाभांश आयईपीएफमध्ये हस्तांतरित झाल्यास, संबंधित भागधारक www.iepl.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज आयईपीएफ-५ विहित नमुन्यात ऑनलाईन सादर करून आणि त्याची प्रत्यक्ष प्रत यथोचितरित्या स्वाक्षरी करून, आयईपीएफ – ५ अर्जात नमूद केलेल्या दस्तऐवजांसह कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवून, त्यावर आयईपीएफकड्न दावा करण्यासाठी पात्र आहेत याची भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी. वरील बाबीसंदर्मात काही शंका असल्यास, भागधारकांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच केफिनटेक यांच्याशी वर नमूद केलेल्या तपशीलांवर संपर्क साधावा.

संघालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरी/-जेटकिन गुढका स्थळ: मुंबई दिनांकः २८ डिसेंबर, २०२३ कंपनी सचिव

काँग्रेसला संपवणारे संपले आहेत : अशोक चव्हाण स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने वलिदान दिले आहे, हे वलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंवा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेत. जनतेचे प्रश्न वाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are investigating and verifying the title

पुढे करीत आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

and ownership of Mr. Prasham Mayank Shah in respect of Apartment No. 2502 admeasuring approx. 205.20 sq.mtrs. carpet area together with enclosed balcony and other benefits (said "Apartment"), on the 25" floor of the building "81 Aureate" (said "Building"), alongwith 4 car parking spaces (said "Car Parking Spaces") in the podium, constructed on subplot - B admeasuring about 8729.40 sq.mtrs, being the sub-divided sale plot bearing CTS No. 791-A/12B (said "Plot") (hereinafter collectively referred to as the said "Property") forming part of all that piece and parcel of land bearing CTS No. 791-A (part) admeasuring 18142.20 sq. mtrs. (said "Land"), being, lying and situate at K. C. Road, Near Rangsharda, Bandra Reclamation, Bandra West, Mumbai - 400 050, Village Bandra - A, Taluka Andheri within the Mumbai Suburban District.

We have been informed that (i) Jamat-E Jamhooria Co-operative Housing Society, a Society formed by the slum dwellers, executed Development Agreement dated 22rd October 2002 with Pyramid Developers ("Pyramid") for redevelopment of the said Land; (ii) Pyramid executed Joint Development Agreement ("JDA") dated 27" December 2013 registered under serial no. BDR-17/8010/2013 and Supplemental Deed to JDA dated 27" April 2014 registered under serial no. BDR-17/3426/2014 respectively in favour of Satra Buildcon Private Limited (now known as Ultra Lifespace Private Limited) (State), granting joint development rights in respect of the sale component area (now known as Ulltra Lifespace Private Limited) ("Ulltra") thereby 2020 registered under serial no. BDR-1/11652/2020, Pyramid and Ulltra agreed to sell the said Apartment along with the Car Parking Spaces to Mr. Prasham Mayank Shah.

All persons having or claiming any right, title, estate or interest, by way of inheritance, share, sale, joint development, co-development, mortgage, transfer, assignment, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, power of attorney, lien, license, lis-pendens, pre-emption, charge, trust, maintenance, easement, gift, devise, bequest, exchange, possession, or encumbrance, succession, occupation, any allotment letter or memorandum of understanding, writings, family settlement/ arrangement, company scheme by way of merger or amalgamation, beneficial interest, decree or order of any court of law, contracts/ arrangements or otherwise howsoever, into or upon the saidProperty specified above, or any part thereof, are hereby required to give notice thereof in writing, along with documentary proof to the undersigned at his office at the address mentioned herein below within fourteen days from the date of publication hereof, failing which it shall be construed that there does not exist any such claim or right or interest of any such person and the sale of the said Apartment and Car Parking Spaces specified above in favour of our clients will be completed without reference to such claim, if any and the same shall be construed as having been non-existent/waived and/or abandoned for all intents and purposes and shall not be binding on our clients.

Dated this 29th day of December, 2023 MDP & Partners

MDP House, 19, Bank Street Cross Lan Fort, Mumbai 400 001, ashok@mdppartners.com

For MDP & Partners MDP

(Ashok Paranjpe) **Managing Partner**

32

-83

-83

-22

21

_0

__∞

-- ω

- 9

- 10

-0

-0

0

पवारांची बच्चू कडूंशी बंदद्वार चर्चा

ळ <u>इ</u>म. टा. वृत्तसेवा, अमरावती

📑 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष **≣शरद पवार यांनी गुरुवारी आमदार** विच्यु कडू यांच्या चांदूर वाजार **ज**्तालुक्यातील कुरळपूर्णा येथील _निवासस्थानी भेट दिली. या भेटीत <u>े</u>दोन्ही नेत्यांमध्ये वंदद्वार चर्चा झाली. ञ =या चर्चेत नेमके कुठले विषय होते चैयाविषयी माहिती मिळू शकली चैनाही. पण, अमरावती [°]लोकसभा 🚊 मतदारसंघाच्या अनुषंगाने दोन्ही इनेत्यांनी चर्चा केल्याचे सुत्रांनी

चै=दौऱ्यावर असलेल्या शरद पवार कार्यकत्यासोवत चर्चा करून <u>इ</u>यांनी गुरुवारी वच्चू कडू यांच्या निर्णय घेणार असल्याचेही कडू <u>-</u>निवासस्थानी भेट दिली. ही भेट यांनी सांगितले. भेटीदरम्यान डॉ. 🞖 🖃 राजकीय नव्हती. शिंदे सरकार स्थिर 🛮 नयना कडू यांनी शरद पवार यांना -आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिले N = आहे. लोकसभेविषयी फेब्रुवारीच्या देऊन सन्मान केला.



शेती आणि शेतकरी हे प्राधान्याचे विषय आहेत. या प्रश्नांवरून आम्ही कणासोबतही जाऊ शकतो. बच्च कड़, माजी मंत्री

दोन दिवसांच्या अमरावती जिल्हा पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात संत तुकाराम महाराज यांची मूर्ती

शासन आपल्या दारी, कंत्राटदार वाऱ्यावरी

गुरुबाळ माळी c-gurubal.mali@timesgroup.com

कोल्हापर : सर्व सरकारी 8 च्योजनांचा लाभ जनतेला एका <u>-</u>छताखाली मिळावा म्हणून 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाची जोरदार 🔾 इंस्रुवात झाली. यासाठी प्रत्येक -जिल्ह्यात पाच ते सहा कोटींपेक्षा 🗄 अधिक रक्कम खर्च झाली. मात्र, विलाची रक्कम सरकारकडन मिळविण्यासाठी राज्यभरातील **⊘**—कंत्राटदारांना जिल्ह्याधिकारी, -पालकमंत्री आणि अनेक अधिकारी व =नेत्यांच्या दारोदारी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

'शासन आपल्या दारी' या जेवणावळीपर्यंतचे काम खासगी विकास क्षेत्राटदारांना देण्यात आले. N =कार्यक्रम दणक्यात झाले. आता 🗄 मात्र खर्च केलेल्या विलाची रक्कम <u>-</u>सरकारकडून मिळविण्यासाठी कंत्राटदारांना हेलपाटे मारावे लागत अहेत. पन्नास ते ऐंशी कोटी 🎗 🗄 रुपयांपेक्षा अधिक रकमेची विले =अडकल्याने कंत्राटदार हवालदिल **इंगले आहेत.**

एकनाथ शिंद **%**--आपल्या दारी' हा चांगला उपक्रम <u>ृ</u>सुरू केला. सरकारी योजनांचा इलाभ एकाच छताखाली देण्यासाठी **अ**=्प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतले **इंगेले. यासाठी लाखापेक्षा अधिक** .≟लाभाथ्यांना एका छताखाली आणले ≣गेले. मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी ≘योजना असल्याने 'होऊ दे खर्च' 🞖 🖫 म्हणत सर्व मेळावे दणक्यात झाले. ≟त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भव्य मंडप 🚉 उभारले गेले, जेवणावळी उठल्या, **ेगर्दी करण्यासाठी एसटी वससह** ेखासगी वाहने वापरण्यात आली.

🗘 🗄 प्रचंड जाहिरातवाजी झाली, त्यासाठी

मोठमोठे वॅनर झळकवले. यामळे

मख्यमंत्री त्यांनी 'शासन मंत्री.

या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात कमीतकमी सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला. या उपक्रमाची जवाबदारी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमध्ये त्याची तस्तुद करण्यात आली. जिल्ह्याला मिळणाऱ्या एकुण निधीतील एक टक्के निधी या उपक्रमावर खर्च करावा असे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात जंगी कार्यक्रम करण्याच्या नादात ठरल्यापेक्षा दप्पट- तिप्पट: तर काही ठिकाणी चौपट खर्च करण्यात आला. पालकमंत्री निधी देतील, असे गहित धरून जिल्हाधिकाऱ्यांनी हात सैल सोडला. विले मान्यतेसाठी सार्वजनिक वांधकाम खात्पाकडे पाठविण्यात आली. मात्र, सर्व फायली तेथेच अडकून आहेत. कार्यक्रम होऊन पाच ते सहा महिने उलटले, तरी कंत्राटदारांना विले मिळत नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. कायंक्रम झाल्यानंतर अचानक अनेक ठिकाणचे पालकमंत्री वदलले, जिल्हाधिकारी वदलले. नवीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी जवाबदारी टाळत आहेत. काही जण जुन्यांकडे वोट दाखवत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यास तेही 'करूया', 'प्रक्रिया सुरू आहे' असे म्हणत आहेत. यामळे काम घेतलेल्या राज्यभरातील कंत्राटदाराचे प्रत्येकी दोन ते चार कोटी रुपये अडकल्याने ते हवालदिल झाले आहेत. हा एकण आकडा पन्नास ते ऐंशी कोटीपर्यंत असल्याचे समजते. रक्कम मोठी असल्यामुळे प्रत्येक जण जबाबदारी झटक् लागल्याने कंत्राटदार अस्वस्थ झाले आहेत. विलासाठी आणि

मार्ग निश्चित

जिल्हाधिकाऱ्यांच्या

जाण्याची वेळ आली आहे.

(जोड पानावरून)

गुरुवारी मुंबईतील नियोजित आंदोलनाची आराखडा जाहीर केला. 🚅 अंतरवाली ते मुंवई हा मार्ग पायी गाठायचा असून मुक्कामाची व्यवस्था स्वतः आंदोलकांनी करायची आहे,' असे जरांगे योनी सांगितले. त्यानुसार २० जानेवारी २०२४ रोजी अंतरवाली (जि. जालना) येथून सकाळी नऊ 🕏 🗒 वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघणार आहे. अंतरवाली -येथून निघालेल्या आंदोलन दिंडीत गावोगावचे लोक सहभागी होणार 🚊 आहेत. मुंबईपर्यंत ही दिंडी व्यापक स्वरूप धारण करणार आहे, असेही ृत्यांनी सांगितले.

'सहभागी आंदोलकांसोवत वाहन असणार आहे. जेवणासाठी आवश्यक 🖃 साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामान सोवत घेण्याचे आवाहन जरांगे ≟यांनी केले आहे. या सामानाची यादी नंतर जाहीर केली जाणार असून, 🗄 ही दिंडी शांततापूर्ण असून प्रत्येक वाहनात दोन समन्वयक असतील. 🗄 आंदोलकांनी नेमून दिलेल्या गटात राहणे बंधनकारक आहे. योग्य पद्धतीने S-अांदोलक दिंडीत सहभागी होतील,' असे जरांगे म्हणाले. 'तुकडीत आराम ुकोण करणार, पहारा देण्याची जवावदारीही सोपविली जाणार आहे,' असेही स्पष्ट करण्यात आले. 'आंदोलकांची दिंडी ज्या गावातून जाणार आहे, ृत्या गावांतील लोक मुंबईला जाणाऱ्या आंदोलकांच्या जेवण व राहण्याची ∃व्यवस्था करणार आहेत. गावकऱ्यांनी एकत्रितपणे मदत करावी.' असे अवाहन जरांगे यांनी केले. तीन दिवस रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर ज्यांगे गुरुवारी अंतरवालीकडे रवाना झाले.

<u> Հումալ փափափակակակ իրկավում ավարարական</u>

मुंबई रेल्वे विकास कॉरपोरेशन लिमिटेड २रा मजला, धर्चगेट स्टेशन इमारत, मुंबई-400 020 अधिसूचना क्र. एमआस्वीसी/ई/पीई/५/२०२३ दिनांक २७.१२.२०२३

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांचे द्वारे इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स (बीई / बी.टेक.) यांचेकडून करार तत्वावर प्रोजेक्ट इंजिनियर्स (इलेक्ट्रीकल) आणि प्रोजेक्ट इंजिनियर्स (सिग्नल व टेलीकॉम) म्हणून नियुक्ति करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. ई-मेलच्या माध्यमाने अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 25.01.2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळ https://mrvc.indianrailways.gov.in पहावे. शुद्धीपत्रक, जर कोणते असेल, तर ते फक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

OSBI

डेटा वेअरहाऊस विभाग, भारतीय स्टेट बैंक, स्लोबल आयटी सेंटर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

शुध्दीपत्रक - 1 डेटा लेक आणि डेटा वेअरहाऊससाठी एकात्मिक सोल्यूशनच्या खरेदीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) आमंत्रित करण्यासाठी दिनांक ०८.१२.२०२३ रोजीच्या नोटिस क्र. SBI/GITC/ Data Warehouse/२०२३/२०२४/४८ च्या संदर्भात बँकेने दिनांक २७.१२.२०२३ रोजी एक शुद्धीपत्र-०१ जारी केला आहे. अधिक तपशीलांसाठी, कृपया https://bank.sbi या ठिकाणी 'प्रोक्यूरमेंट न्यूज' येथे व ई- प्रोक्यूरमेंट एजन्सी पोर्टल

https://etender.sbi/SBI/ येथे भेट द्या. स्वाक्षरी/-स्थळ: नवी मुंबई (डेटा वेअरहाऊस विभाग) तारीख: २९.१२.२०२३

प्रारूप I

(नियम ४ पहा) [अर्जाच्या नमुन्यासह रिक्त पदाच्या परिपत्रकाचा नमुना] नस्ती. क्रमांक : मप्रन्या २०२३/३३४/प्र.क्र.९७/२०२३/३८ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

> खोली क्र. ३०७ मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक : २८.१२.२०२३

रिक्त पदांचे परिपत्रक

विषय:- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कार्यालयातील सदस्य (न्यायिक), मुंबई व सदस्य (प्रशासकीय), नागपुर खंडपीठ या पदासाठी निवड.

१. **न्यायाधिकरण** :– महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण हे प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, १९८५ या अधिनियमातगैत प्राधिकरण आहे. या न्यायाधिकरणामार्फत महाराष्ट्र शासनातील विविध प्रशासकीय बार्वीवर सुनावणी घेण्यात येते. याचे मुख्यालय मुंबई येथे असुन नागपुर व औरंगाबाद येथे त्याची प्रादेशिक खंडपीठे आहेत. सदस्यांना यापैकी कोणत्याही ठिकाणी पदस्थापना दिली जाऊ शकते.

रिक्तता :- खालील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदे	विकाण	रिक्त पदाची तारीख		
सदस्य (न्यायिक)	मुंबई	दिनांक २५.०८.२०२३		
सदस्य (प्रशासकीय)	नागपूर खंडपीठ	दिनांक ३१.०३.२०२३		

 अहता- उमदवाराची नियुक्ती, योग्यता, पात्रता, चंतन आणि इतर अटा व शती या न्यायाधिकरण सुधारणा अधिनयम, २०२१ व न्यायाधिकरण (सेवेच्या शर्ती) नियम, २०२१ मधील तरतूदीनुसार असतील. त्या खालीलप्रमाणे आहेत :-

٧.	वेतनश्रेणी	रूपये २,२५,०००/- अधिक भत्ते व इतर सोयीसुविधा नियमाप्रमाणे. निवृत्त अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या बाबतीत निवृत्तीवेतन मृळ वेतनातृन वजा करण्यात येईल.
٦.	नियुक्तीची मुदत	नियुक्तीची मुदत ४ वर्षे किंवा वयाची ६७ वर्षे पूर्ण होईपर्यंत ह्यापैकी जे आधी होईल तोपर्यंत
ą.	अर्हता सदस्य (न्यायिक)	ज्या व्यक्तीने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेली नाहीत, असा व्यक्ती सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असणे किंवा सदस्य सचिव, भारतीय विधी आयोग या पदासह केंद्र शासनाच्या किंवा विधी किंवा वैधानिक विभागात "अतिरिक्त सचिव'' समकक्ष किंवा वरिष्ठ पद धारण केलेले असणे किंवा १० वर्षोंच्या एकत्रित कालावधीसाठी जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश असणे किंवा १० वर्षे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, सशस्त्र दल न्यायाधिकरण, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे सेवाविषयक बार्बोच्या प्रकरणांमध्ये विकलीचा पुरेसा अनुभव असणे.
¥.	अर्हता सदस्य (प्रशासकीय)	ज्या व्यक्तीने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेली नाहीत, असा व्यक्ती सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. केंद्र शासनाकडील "अतिरिक्त सचिव" हे पद धारण केलेले असणे किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासनातील ज्या पदाची वेतनश्रेणी केंद्र शासनाच्या अतिरिक्त सचिव पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा कमी नाही असे अन्य कोणतेही पद धारण केलेले असणे. परंतु, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी निम्न पदावर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते किंवा असतील तर त्यांच्या बाबतीत असे समजण्यात येईल की, ज्या दिनांकापासून अशा अधिकान्यांना प्रपत्र पदोन्नती किंवा प्रत्यक्ष पदोन्नती यापैकी जी आधी देण्यात आली आहे त्या दिनांकापासून त्यांनी अतिरिक्त सचिवाचे पद धारण केले आहे आणि अशा दिनांकानंतरच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर व्यतीत केलेल्या कालावधीची गणना सदर पदाच्या नियुक्तीसाठीच्या अहतिमध्ये केली जाईल.

४. निवड प्रक्रिया:- या पदावर नियुक्तीसाठी नावाची शिफारस करण्याकरिता न्यायाधिकरण सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत स्थापन करण्यात आलेली शोध-नि-निवड समिती. अर्जांची योग्यता आणि पदासाठीची अर्हता व अर्जदाराचा अनुभव या आधारे अर्जांची छाननी करेल व परस्पर संवादासाठी उमेदवार निवडेल, उमेदवाराची अर्हता, अनुभव आणि परस्पर संवाद या एकत्रित मृत्यमापनाच्या आधारे समितीकडून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल

५. अर्ज करण्याची प्रक्रिया :- पात्र आणि इच्छुक उमेदवाऱ्यांचे अर्ज उचित माध्यमाव्दारे (जेथे लागु असेल तेथे) मागविले जातात आणि त्यासोबत (i) परिशिष्ट - I मधील प्रपत्रानुसार बायो- डेटा (ii) नियुक्ती प्राधिकारी / कार्यालय प्रमुख / फॉरवर्डिंग ऑर्थॉरिटी यांनी सादर केलेले परिशिष्ट - II मधील प्रपत्रानुसार प्रमाणपत्र (iii) गट-अ अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या मागील किमान पाच वर्षातील अद्ययावत सीक्षार / एपी / एपीआर डॉसियरच्या स्पष्ट छायाप्रती (iv) संवर्ग मंजूरी (v) परिशिष्ट - III मधील प्रपत्रानुसार सचोटी प्रमाणपत्र / दक्षता आणि शिस्तभंगाच्या दृष्टीकोनातून मंजूरी (vi) गेल्या दहा वर्षात अधिकाऱ्यावर लादण्यात आलेल्या मोठया किंवा किरकोळ दंडाचा तपशील. खालील पत्त्यावर दिनांक १३.०१.२०२४ पर्यंत अर्ज प्रत्यक्ष / कुरिअरहारे/ स्पीड पोस्ट ने किया नोंदणीकृत डाकेने देण्यात यावेत :-

कक्ष अधिकारी कार्यासन-३८, ३ रा मजला, मुख्य इमारत, सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-३२. ६. मुलाखती / संवादासाठी बोलवलेल्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. उमेदवरांनी स्वतःची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ७. जाहिरात व विहित अर्ज महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरुन (www.maharashtra.gov.in) मधील "नवीन संदेश " या मथळ्याखाली उपलब्ध आहेत. तेथून डाऊनलोड केले जाऊ शकतात.

८. वर नमूद केल्याप्रमाणे आवश्यक परिशिष्टाशिवाय देय तारक्षेनंतर प्राप्त झालेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

(क्रांती पाटील) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Annexure-I

PERFORMA

Space for photograph duly signed by candidate

18

19

20

2. Date of Birth Category (SC/ST/OBC/UR) Designation/Profession Contact Details

12

13

10

11

Name

	Residential		offical
	Present	Permanent	
Address			
Mobile/Phone No.		0	
Email:			

14

15

16

17

Cadre/Service (Wherever applicable)

SI. Name of Degree Year of Pass- No. University/ ing Equivalent Institution	Division/ % of marks obtained	Academic Distinction	Subject/ Specialization
---	-------------------------------------	-------------------------	----------------------------

8. Work Experience:

8A. For the experience as employee, Employment record in chronological order starting with present Employment, list in reverse: Name & address of employer Designation, Pay or Period of Service (Govt./PSU/Ministry/ Scale of pay (Pay in experience From To Department/any other Pay Matrix)*

*Also indicate SI No. in above, which is equivalent to Additional Secretary/District Judge/ Additional District Judge/ Major General (as applicable under the qualification) or above.

8 B. For the experience as Professional record in chronological order starting with present Engagement, list in reverse. Details of Profession Period of Service Nature of work done*

From To *Such as Administration / Service matters / Judical or Qusai-Judical / Criminal / Civil / Taxation / Company Affairs/

Environmental matters / Finance / Accountancy / Economics / Business/ Commerce / Management / Public Affairs or any other as may be applicable. Engagement with Government, if any, may be indicated. 9. Date from which drawing the pay scale

in the grade of Additional Secretary/ District Judge/Additional District Judge/ Major General to the Government of India or any equivalent rank (wherever applicable) 10. Write up on adjudicating experience

of the applicant (200 words) [Wherever applicable] 11. Experience alongwith brief write up in handling Cases before relevant Courts/Tribunals/

[if applicable] 12. Proof of Experience, including

Enrolment/Registration No. As an Advocate/CA etc. [For candidates other than Govt. or Judicial officers] 13. Annual Income along with copy of

latest ITR (For Candidates other than Govt. or Judicial Officers) 14. Write up on 05, major achievement (200 words each) 15. Awards/honours/Publications, if any

Affiliation with the professionals bodies/

Institutions/societies/or any other body Including political party. 17. Additional information, if any, which You would

like to mention in support of the application for the post.

DECLARATION 1. I certify that the foregoing information is correct and complete to the best of knowledge and belief and nothing has been concealed/distorted. If at any time I found to have concealed/distorted any material information: my appoint-

ment shall be liable to summary termination without notice. I shall not withdraw my candidature after the meeting of the Selection Committee.

I shall not decline the appointment, if selected for appointment by ACC.

I shall join within 30 days from the date of issue of order of appointment.

5. I am aware that in case I violate any of the condition mentioned at Sl.No.2 to 4, the Government of India is likely to debar me for a period of three years for consideration for appointment outside the cadre and in any Autonomous Body/Statutory Body/Regulatory Body.

Place: Date :

Date of Retirement

(Signature of the candidate)

CERTIFICATE TO BE FURNISHED BY THE EMPLOYER/HEAD OF OFFICE/FORWARDEING AUTHOTITY are correct and he/she possesses educational certified that the particular furnished by Shri/Smt/Kum-qualifications and experience mentioned in Annexure-1 It is also certified that there is no vigilance/discplinary case either pending or being contemplated against him/her and vigilance clearance issued by CVO in the enclosed Anexure (III)

His/her integrity is certified. No major or minor penalty was imposed on Shri/Smt/Kum-----during the last 10 years period.

The up-to-date attested Photostat copies of ACR/APAR of the last years (each Photostat copy of ACR/APAR should be attested) in respect of Shri/Smt/Kum-----in enclosed herwith.

Seal & Signature of the cadre controlling Authority.

: Details of such cases

(Reported Cases/Unreported Cases)

Annexure-III

PARTICULARS OF THE OFFICERS FOR WHOM VIGILANCE CLEARANCE IS BEING SOUGHT (To be furnished and signed by the CVO or HOD)

Name of the officer (in full) 2. Fathers name Date of Birth

5. Date of entry into service Service to which the officer belongs including batch / year cadre etc., wherever applicable 7. Position held (During ten preceding year)

Designation & Administrative/Nodal Ministry/ To Organization From

_	(name in i	place of rosting	of officers of PSUs etc.)	
8.	Whether the officer h on the agreed list of		1	

Doubtful Integrity(if yes, details to be given) Whether any allegation of misconduct

Involving vigilance angle was examined against the

officer during the last 10 Years and If so with what result (*) Whether any punishment was award to the officer during the 10 years and if so, the date of imposition and details of penalty (*) Is any disciplinary / criminal proceedings or charge sheet pending

against the officer as on date (if so, details to be furnished, including reference number, if any of the Commission) 12. Is any action contemplated against the Officer as on date (if so, details to be furnished (*)

(*) If vigilance clearance had been obtained from the Commission in the past, the information may be provided for the (NAME AND SIGNATURE)